

महाराष्ट्र विधानपरिषद
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
बुधवार, दिनांक ३ ऑगस्ट, २०१६
(सकाळी १०.०० ते ११.०० वाजेपर्यंत)

(मंगळवार, दिनांक २ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव) —

डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, श्री. विजय ऊर्फ भाई गिरकर, अॅड. अनिल परब, प्रा.अनिल सोले, सर्वश्री.गोपीकिसन बाजोरिया, प्रविण दरेकर, रविंद्र फाटक, गिरीशचंद्र व्यास, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, श्रीमती स्मिता वाघ, डॉ.अपूर्व हिरे, वि.प.स. यांचा म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव —
(चर्चा पुढे सुरू व मंत्र्यांचे उत्तर) -

"राज्यात शासकीय रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे, गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा पुरविणे, याबाबत विविध योजना राबविण्यात येणे, राज्यातील कोकण व डोंगराळ प्रदेशात तसेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये वॉक इन इंटरव्यूद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरणे सुरू करणे, गरोदर मातांना घर ते रुग्णालय व रुग्णालय ते घर जाण्यासाठी "वात्सल्य रुग्ण वाहिका" योजना कार्यान्वित करणे, दिनांक २ ऑक्टोबर, २०१६ पासून महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना कार्यान्वित करण्यात येणार असणे, त्याअंतर्गत आजारांची संख्या २७६ वरून ११०० पर्यंत आणि खर्चाची दिड लाखांची मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित असणे, दिनांक २ ऑक्टोबर, २०१६ पासून बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना कार्यान्वित करण्यात येणार असणे, कॉलेज ऑफ फिजिशियन अॅड सर्जन अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे, कर्करोग टाळण्यासाठी तंबाखू सेवन नियंत्रण उपक्रम राबविण्यात येणे, राज्यभर जलयुक्त शिवार योजना राबविण्याचे शासनाचे धोरण पूर्णत्वाने फलद्रुप होणे, सद्यःस्थितीत शिवारे भरभरून वाहत असल्याचे चित्र गावोगाव दिसून येणे, याबाबत शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही विचारात घेण्यात यावी."

(सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत)

लक्षवेधी सूचना — (म.वि.प. नियम १०१ अन्वये) -

(१) (गुरुवार, दिनांक २८ जुलै, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली लक्षवेधी सूचना) —

सर्वश्री. सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, किरण पावसकर, नरेंद्र पाटील, आनंद ठाकूर, हेमंत टकले, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्य शासनामार्फत विविध कार्यक्रम हाती घेण्यात आलेले असणे, महाड जिल्हा रायगड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक असणे, सन १९९६-९७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन झालेले असणे, स्मारकासाठी तत्कालीन सरकारने रुपये ८ कोटी निधी मंजूर करून त्यामध्ये वाचनालय, नाट्यगृह, अभ्यासिका, ऑडीटोरीयम, तरंग तलाव व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इत्यादी बाबींसाठी खर्च करण्याचे नमुद केले असणे, सद्यस्थितीत राष्ट्रीय स्मारकाची वास्तु पुर्ण झाली असून अनेक बाबी अपूर्ण असणे, ऑडीटोरियम व तरंग तलाव गेल्या पाच वर्षांपासून बंद असणे, या स्मारकाची देखभाल व दुरुस्ती बाटी संस्था, पुणे यांच्याकडे असणे, सदरच्या स्मारकाची देखभाल पुणे येथील बाटी संस्थेकडे असल्याने त्यांचे पुणे येथून व्यवस्थित सनियंत्रण न झाल्याने स्मारकाची दुरवस्था झाल्याचे स्थानिकांचे मत असणे, या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगरपालिका प्रशासन किंवा नगरपालिका यांच्याकडे हे स्मारक हस्तांतरित करण्याविषयी काही नागरिकांनी व स्वयंसेवी संस्थांनी शासनास निवेदनाद्वारे विनंती केलेली असणे, या हस्तांतरणाविषयी अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्याने व दिवसेंदिवस स्मारकाची दुरवस्था होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झालेला प्रचंड असंतोष, या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेण्याची आवश्यकता व करावयाची कार्यवाही."

(२) (मंगळवार, दिनांक २ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली लक्षवेधी सूचना) —

श्री. संजय दत्त, अनिल भोसले, नरेंद्र पाटील, संदिप बाजोरिया, अॅड. जयदेव गायकवाड, सर्वश्री. धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, सुनिल तटकरे, हेमंत टकले, सतिश चव्हाण, जयवंतराव जाधव, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **मुख्यमंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"राज्यशासनाने जसलोक, ब्रीच कॅन्डी, बॉम्बे हॉस्पिटल, लिलावती, हरकिसनदास, नानावटी, हिंदुजा अशा अनेक खाजगी धर्मादाय रुग्णालयांना माफक दरात जागा दिलेली असणे, त्याबदल्यात त्यांच्यावर घालण्यात आलेल्या अटीनुसार गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा

पुरविण्याची त्यांच्यावर जबाबदारी असणे, सदरील धर्मादाय रुग्णालयांबाबत वारंवार तक्रारी येऊ लागल्याने शासनाने शासननिर्णय जारी करून त्याद्वारे २३ आरोग्यसेवकांची नियुक्ती करून गरिबांना पुरेश्या आरोग्यसुविधा अटीनुसार पुरविल्या जातात कि नाही हे पाहण्याचे काम दिलेले असणे, नियमानुसार सदर रुग्णालयांना एकूण खाटांच्या (बेडसच्या) २० टक्के बेड गरिब रुग्णांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक असणे, परंतु सदर रुग्णालये नियम तोडून कागदोपत्री पुरावे न ठेवून आरक्षित बेडची सुविधा इतर रुग्णांना पुरवित असणे, यामध्ये कागदोपत्री खोटा रिपोर्ट करत असल्याचे आढळून येणे. मा. मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचा गैरव्यवहार रोखण्याच्या दृष्टिने रुग्णांचे रेशन कार्ड तसेच दारिद्र्यरेषेखाली असल्याचा पुरावा ऑनलाईन तपासण्याचे सॉफ्टवेअर तयार करण्याच्या संबंधितांना सूचना दिलेल्या असणे, सदर रुग्णालयांत चाललेल्या अनागोंदी कारभारावर वचक ठेवण्याच्यादृष्टिने नियुक्त केल्या गेलेल्या या आरोग्य सेवकांच्या कामामध्ये संदिग्धता आढळून आल्याने या आरोग्यसेवकांना मे-२०१६ दरम्यान रुग्णालयात माहिती पुरविण्यास नकार देण्यात आलेला असणे, यामुळे शासन निर्णय जारी करून देखील सदर रुग्णालये शासनास दाद देत नसल्याचे आढळून आल्याने राज्यातील रुग्णांमध्ये व जनमानसात पसरलेली चिडीची व असंतोषाची भावना, याकरिता धर्मादाय रुग्णालयांकडून गरिब रुग्णांची होत असलेली फसवणूक रोखण्याबाबत व सदरील रुग्णालयांच्या गैरव्यवहाराबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व याबाबत शासनाची प्रतिक्रिया."

(३) **अॅड. अनिल परब वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **मुख्यमंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"जमीनधारक मे.उषा पेपर प्रॉडक्टस लि. यांच्या मालकीच्या मौजे-कल्याण ता.कल्याण, जि.ठाणे, स.क. ४३/३, ६६/१, ६६/६, ६८, ६९, ७३/१, ७३/२, ७४, ७५, ७६ आणि ७८/१ मधील १,१०,१८१.३४ चौ.मी. क्षेत्राबाबत तत्कालिन सक्षम प्राधिकारी,यांनी दिनांक २३ ऑक्टोबर, १९८० रोजी कलम ८(४) चे आदेश पारित करून ९५,४७१.२८ चौ.मी क्षेत्र अतिरिक्त घोषित करणे, उपरोक्त क्षेत्र जमीन महानगरपालिकेच्या भागशः मंजूर विकास योजनेनुसार ३०.०० मी. २४.०० मी. १८.०० मी. व १५.०० मी. रुंद रस्ता तसेच विविध आरक्षणाने बाधित होत असून, उर्वरित क्षेत्र रहिवासी विभागामध्ये समाविष्ट होत असणे, यामधील आ.क.४५ "दुकान केंद्र" आ.क ४६ "वाचनालय" आ.क.४८ "महिला कल्याण केंद्र" या व्यतिरिक्त उर्वरित आ.क.४० "सफाई कामगार वसाहत" आ.क ४७ "प्राथमिक शाळा", आ.क. ४९ "म्हाडा", आ.क.४४ "मनोरंजनाचे मैदान",

आ.क.५० "पोलिस आयुक्तालय, आ.क.५१ "महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग मंडळ" आ.क.५४ "दुरध्वनी खाते, आ.क.५५ "न्यायालय इमारत" या आरक्षणाखालील बाधित क्षेत्र असतांना संबंधित कार्यालयांना महानगरपालिकेने अवगत करणे बंधनकारक असतांनाही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सदरहू आरक्षित भूखंडांचे एम.आर.टी.पी. अॅक्टच्या अधिन भूमीअधिग्रहण करुन भूखंडाचा ताबा संबंधित शासकीय कार्यालयांना न देणे, तसेच महापालिकेची स्वतःची असलेली आरक्षणेदेखील अदयाप ताब्यात घेतलेली नसल्याचे उघडकीस येणे, परिरक्षण भूमापक यांनी सन २००४ मध्ये सदर जागेची मोजणी करुन मोजणी नकाशामध्ये विकास आराखडयामध्ये आरक्षित असलेले भूखंड दर्शविण्यात आलेले असणे, संबंधित विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय सदर जागेवरील आरक्षण रिलोकेट करणे, त्याचप्रमाणे आ.क.५५ "न्यायालय इमारत" हे आरक्षण जाणीवपूर्वक व विविक्षित करण्याच्या हेतूने अनरक्षित करण्यात येणे, सदर जागेवर गुरुदेव गार्डन हॉटेल सद्यःस्थितीत अनधिकृतपणे सुरु असणे, मे.उषा पेपर प्रॉडक्टस लि. यांच्या मालकीच्या मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे, स.क. ४३/३, ६६/१, ६६/६, ६८, ६९, ७३/१, ७३/२, ७४, ७५,७६ आणि ७८/१ मधील अतिरिक्त जमीनीपैकी २,२७५.०४ चौ मी चे ३७ सदनिका बांधून महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित न करणे, मा.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अकृषिक दाखल्यामध्ये तसेच लेआउटमध्ये आ.क.४५ "दुकान केंद्र" आ.क.४६ "वाचनालय" आ.क.४८ "महिला कल्याण केंद्र" ही आरक्षणे गहाळ होणे, उपरोक्त आरक्षणाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व राज्य सरकारच्या वेगवेगळया शासकीय विभागाकरिता आरक्षित असतांना तसेच सदर आरक्षित जमीनीचे भूअधिग्रहण एम.आर.टी.पी. अॅक्टच्या अधिन महानगरपालिकेची जबाबदारी असतांनाही महानगरपालिकेने स्वतःच्या विभागाकरिता व राज्य शासनाच्या विभागाकरिता आरक्षित असलेल्या जागेचे भूअधिग्रहण करुन जागेचा ताबा शासकिय विभागास अदयापी दिलेला नसणे, याकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, तत्कालिन मुख्यमंत्री, यांनी नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम, १९७६ च्या कलम ३४ खाली पारित केलेल्या आदेशाचे उल्लंघन आरक्षित भूखंडामध्ये होत असलेल्या गैरप्रकाराबाबत तसेच सदरहू भूखंड खाजगी विकासकास परस्पर अर्थपूर्ण व्यवहार करुन देण्याच्या सुरु असलेल्या हालचाली, याबाबत शासनाने सखोल चौकशी करुन उपरोक्त प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करुन यास जबाबदार असणा-या व्यक्तीवर शासन स्तरावर कठोर कारवाई करण्याची नितांत आवश्यकता, याबाबत शासनाने

करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

- (४) **सर्वश्री. किरण पावसकर**, प्रभाकर घागे, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने रिलायन्सला २०१० मध्ये पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग सहापदरी करण्याचे काम देण्यात येणे, सदर काम रिलायन्सने वेगवेगळ्या ठेकेदारांना दिलेले असणे, त्यामधील रोडवेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड च्या ठेकेदारास अजिंक्यतारा ते वेळे येथील विद्युत पोल व ट्रान्सफॉर्मर शिफ्ट (Utility Shifting) करण्याचे काम तसेच शिवापुर टोल नाक्यापर्यंतचे रस्ता रुंदीकरणाचे काम दिलेले असणे, सदर ठेकेदाराने रिलायन्सच्या संगनमताने विद्युतीकरणाच्या कामामध्ये प्रत्यक्षात काम न करता खोटी बिले सादर करून NHAI कडून अंदाजे रक्कम रुपये २७ कोटी घेतलेले असणे, विद्युत खांब शिफ्ट न झाल्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम प्रलंबित असणे, या सर्व परिस्थितीमुळे मागील ४ वर्षांत १०० हून अधिक लोकांचे बळी गेलेले असणे, त्यामुळे त्यांची जबाबदारी रिलायन्स व रोडवेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर असणे, संबंधीत ठेकेदारांना शिरवळ ते शिवापुर रस्ता रुंदीकरणाचे काम देण्यात आले असता त्या कामामध्ये सुध्दा काम न करता बऱ्याच ठिकाणची बिले घेण्यात आलेली असणे, त्यामुळे दिनांक ३ मे, २०१६ रोजीच्या रस्त्याच्या डिझाईनप्रमाणे रुंदी नसल्यामुळे नसरापूर येथे एका जीपचा अपघात होऊन चौघाजणांचा मृत्यू होणे, सदर ठेकेदारास रिलायन्सने दिनांक ३० डिसेंबर, २०१५ रोजी टर्मिनेट करणे त्यामुळे गेले ८ महिने शिरवळ ते शिवापुर पर्यंत रिलायन्सचे काम बंद असणे, त्यामुळे बरेचसे अपघात होत असणे, तसेच पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या पैशाचा संगनमताने रिलायन्स व त्यांचे कॉन्ट्रॅक्टरकडून होत असलेल्या अपहाराकडे शासनाचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष याबाबत शासनाची भूमिका व प्रतिक्रिया."

- (५) **श्री. धनंजय मुंडे**, **वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **गृहनिर्माण मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"सी.टी.एस.नंबर १९५ पैकी मौजे अंधेरी व सी.टी.एस. नंबर ३० पैकी व ३१ पैकी मौजे जुहू, मुंबई येथील शिवशाही प्रकल्पांतर्गत झालेल्या कामात भ्रष्टाचार, शासनाची व सदनिका धारकांची फसवणूक झाल्याची बाब जुलै, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास येणे, सदर प्रकल्पाचे काम करणाऱ्या विकासक किरण हेमानी यांच्या मे.बॉम्बे स्लम रिडेव्हलपमेंट कॉ.लि. यांनी सन १९९६-९७ साली शिवशाही प्रकल्पांतर्गत १. लोकनायक

नगर एसआरए को.ऑप.हौ.सो.लि., २. शिवाजीनगर एसआरए को.ऑप.हौ.सो.लि. व ३. न्यु कपासवाडी, एकतासेवा मंडळ एसआरए को.ऑप. हौ.सो.लि. (तिन्ही सोसायट्यांच्या एकत्रित क्षेत्रफळ ५९००० चौ.मी.) च्या कामामध्ये १०१८ एस.आर.ए. च्या सदनिका झोपडपट्टी धारकांना बांधून देण्याच्या प्रकल्पात तसेच किरण हेमानी यांच्या मे.आर.के.डेव्हलपर्स या कंपनीने सीटीएस नं. १९५ पैकी सर्व्हे नं. १०६, १०६ अ मौजे अंधेरी, मुंबई येथील डी.एन. नगर शितलादेवी एसआरए को.हौ.सो.लि.(क्षेत्रफळ १८५०० चौ.मी.) च्या पुनर्वसन प्रकल्पातील कामामध्ये ८१७ एसआरएच्या सदनिका झोपडपट्टी धारकांना बांधून देण्याच्या पुनर्वसन प्रकल्पात भ्रष्टाचार होणे, १५ वर्षापूर्वी सदर विकासकाने हे प्रकल्प पूर्ण करण्याकरिता शिवशाही प्रकल्पांतर्गत १३४ कोटी रुपये विनाव्याज रक्कम शासनाकडून घेतलेले असणे, सदर प्रकल्पातील विस्तापितांना राहण्याकरिता शासनामार्फत संक्रमण शिबीर बांधण्याकरिता भूखंड भाडेतत्वावर घेतलेला असणे, सदर भाड्याची रक्कम आतापर्यंत १५ कोटी रुपये होऊनदेखील विकासकाकडून अद्याप प्रकल्पाकरिता बिनव्याजी घेतलेले १३४ कोटी रुपये तसेच भाड्याची रक्कम १५ कोटी रुपये शासनास परत केलेले नसणे, सदर शासनाने दिलेली रक्कम वसूल करण्याकरिता प्राधिकरणातील अधिकाऱ्यांमार्फत कोणतीही ठोस कारवाई करण्यात न येणे, सदर विकासकाने सध्या जागेवर फक्त ७७७ सदनिका बांधलेल्या असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या नोंदणीमध्ये केवळ ६२३ सदनिकांची नोंद केलेली असणे, यामध्ये प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अनियमितता केलेली असणे, सदर प्रकल्पात विकासकामार्फत मूळ ३५० झोपडीधारकांना सदनिका वितरीत करणे व उर्वरित सदनिका विकासकाने प्रकल्पामध्ये बाधित नसलेल्या व्यक्तींना विक्री केलेल्या असणे, याकडे प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेले असणे, सदर विकासकाने या प्रकल्पाप्रमाणे मुंबईत इतर ठिकाणीही प्रकल्प हाती घेतलेले असून त्यामध्येही मोठ्या प्रमाणात अनियमितता केलेली असणे, विकासकाने सदर प्रकल्पामध्ये आपल्या अनेक नातेवाईकांना नियमबाह्यरित्या सदनिका वितरीत केलेल्या असणे, याबाबतीत झोपडीधारकांमध्ये निर्माण झालेला प्रचंड असंतोष, झोपडीधारकांना घरे मिळण्यास विलंब होत असल्याच्या कारणाने विकासक बदलण्याची मागणी तेथील राहणाऱ्या दोन्ही प्रकल्पातील चारही सोसायट्यांनी उच्चाधिकारी समितीकडे केलेली असणे, या अनियमिततेबाबत उपरोक्त प्रकल्पातील तीन सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे तक्रार केलेली असणे, सदर प्रकल्पातील दोषी असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन

प्राधिकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसणे, सदर प्रकल्पात १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा झालेला गैरव्यवहार, शासनाची फसवणूक यामुळे विकासक बदलण्याची व दोषींवर कारवाई करण्याची होत असलेली मागणी, या सर्व प्रकरणी शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची भूमिका."

(६) **श्री. अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **गृहनिर्माण मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"मुंबईतील घाटकोपर (पश्चिम) येथे पंखेशाह बाबा (एस.आर.ए.) नियोजित को.ऑप.हौ.सोसायटी नं भू.क्र. १५१ पार्ट (१ ते ६) या प्रकल्पात विकासकाने मोठ्या प्रमाणात गैरप्रकार, अनियमितता केली असल्याचे माहे जुलै, २०१६ दरम्यान निदर्शनास आले असणे, विकासक रॉकलाईन प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स प्रा.लि यांनी उपनगरी जिल्हाधिकारी यांच्या मदतीने अंदाजे १५० बोगस झोपडीधारक तयार केले असणे, एस.आर.ए प्रकल्पासाठी ७० टक्के संमती आवश्यक असताना सदरचा आकडा मिळविण्यासाठी विकासक यांनी २९ नावे समाविष्ट केलेली असणे, ज्यांनी आपली संमती या प्रकल्पासाठी दिली नाही त्यांनाही सदर प्रकल्पात पात्र म्हणून घोषित केलेले असणे, तसेच दर्गा-मस्जिदची मालमत्ता अतिक्रमण करून न्यायालयाचा अपमान केलेला असणे, या डेव्हलपर्स कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी असतानाही शासन करीत असलेले अक्षम्य दुर्लक्ष परिणामी या कंपनीशी संबंधित झोपडीधारकांत निर्माण झालेला तीव्र असंतोष व चिडीची भावना त्यामुळे शासनाने या कंपनीची चौकशी करून करावयाची तातडीची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(७) **श्री. प्रशांत परिचारक, प्रा. अनिल सोले, सर्वश्री. गिरीशचंद्र व्यास, सुजितसिंह ठाकूर, प्रविण दरेकर, वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे **सहकार मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"राज्यातील नागरी सहकारी बँकाकडील कर्ज वसूलीचे अधिकार सहकार कायद्यातील कलम १५६ अन्वये बँकाची सर्व वसूली अधिकाऱ्यांकडे पुर्ववत करण्याची आवश्यकता, राज्यातील अनुत्पादित मालमत्तेची वसूली होण्यासाठी नागरी सहकारी बँकांकडील वाजवी मुल्य बँकेच्या तालिकेवर असलेल्या मुल्यांकनकार यांना देण्याची आवश्यकता, नागरी सहकारी बँकांना थकित कर्ज वसूलीकरीता पोलीस संरक्षण उपलब्ध करण्याची आवश्यकता, कर्जाची रक्कम, कर्जाचे कारण व कर्जरोखे करून देणारी व्यक्ती सारख्याच असतील तर त्यांना नुतनीकरणासाठी नव्याने मुद्रांक शुल्क भरण्यामध्ये सवलत देण्याची आवश्यकता व अनुत्पादित कर्जे कमी करण्याबाबत शासनाने बँकासाठी निधी उभारून बँकाविषयी विशेष

धोरण ठरविण्याची आवश्यकता, याबाबत शासनाची प्रतिक्रिया व करावयाची कार्यवाही."

(दुपारी १.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे -

(क) तारांकित प्रश्न.

(ख) अतारांकित प्रश्नोत्तरांची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी व पाचवी यादी सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

दोन : कागदपत्रे सभागृहासमोर ठेवणे.

(क) वित्त मंत्री : "दिनांक १ एप्रिल, २०१५ ते ३१ मार्च, २०१६ या कालावधीत शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत संस्था / उपक्रमांना देण्यात आलेल्या हमी विषयीचे विवरणपत्र" सभागृहासमोर ठेवतील.

(ख) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री : (१) "महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ मधील कलम २ च्या खंड (द) व कलम ३ च्या पोट-कलम (१) व (२) अन्वये अधिसूचना क्रमांक एमआयएससी-२०१५/प्र.क्र. २५२/तांशि-४, दिनांक १६ जून, २०१५ अनुसार अनुसूचीच्या स्तंभ (२) व (३) मध्ये व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच त्यासाठीच्या प्रवेशासाठी व पात्रतेसाठीच्या अटी व शर्ती प्रसिध्द केलेली अधिसूचना क्रमांक बीएड ४६१५/प्र.क्र.२१०/मशि-२, दिनांकित २१ जानेवारी, २०१६ तसेच महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) (पुढील अडचणी दूर करणे) आदेश, २०१६ या विषयावरील आदेश क्रमांक शुल्क-२०१२/प्र.क्र. १८३/१२/मशि-२, दिनांकित २१ जानेवारी, २०१६" सभागृहासमोर ठेवतील.

(२) "महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्णवेळ व्यावसायिक विधी पदवी पाठ्यक्रमांना द्यावयाच्या प्रवेशाचे

असुधारित प्रत

विनियमन), नियम, २०१६ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक सीईटी.२०१६/प्र.क्र.२४३ /मशि-२, दिनांकित २ एप्रिल, २०१६" सभागृहासमोर ठेवतील.

(३) "महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर शिक्षक प्रशिक्षण अध्ययनक्रमांना (बी.एड., बी.पी.एड., एम.एड., एम.पी.एड.) द्यावयाच्या प्रवेशाचे विनियमन), नियम, २०१६ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक बी.एड.-४६१६/प्र.क्र.१/मशि-२, दिनांकित ६ मे, २०१६" सभागृहासमोर ठेवतील.

(ग) ग्रामविकास मंत्री : (१) "सन २०१३-२०१४ चा महाराष्ट्रातील पंचायती राज संस्थांच्या लेख्यांवरील त्रेचाळीसावा लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

(२) "सन २०१४-२०१५ चे ठाणे / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग / पालघर / नाशिक / धुळे / नंदुरबार / जळगांव / अहमदनगर / पुणे / सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर / औरंगाबाद / जालना / परभणी / हिंगोली / बीड / नांदेड / उस्मानाबाद / लातूर / अमरावती / अकोला / वाशिम / बुलढाणा / यवतमाळ / नागपूर / वर्धा / भंडारा / गोंदिया / चंद्रपूर व गडचिरोली या ३४ जिल्हा परिषदांचे वार्षिक प्रशासन अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

(घ) आदिवासी विकास मंत्री : "महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०१६ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक एसटीसी २०१६/प्र.क्र.१०५/का.१०, दिनांकित ३० जून, २०१६" सभागृहासमोर ठेवतील.

(ङ) संसदीय कार्य मंत्री : "विधानपरिषदेच्या सन २०१६ च्या पहिल्या (अर्थसंकल्पिय) अधिवेशनात दिनांक ९ मार्च, २०१६ ते १३ एप्रिल, २०१६ या कालावधीत मा.मंत्री /

असुधारित प्रत

मा.राज्यमंत्री महोदयांनी विधानपरिषद सभागृहात दिलेल्या एकूण ६२७ आश्वासनांची यादी, तसेच सन २०१६ च्या पहिले (अर्थसंकल्पिय) एकूण ५६५ आश्वासनांच्या पूर्ततेसंबंधीच्या विवरणपत्रांची यादी" सभागृहासमोर ठेवतील.

- (च) जलसंपदा मंत्री : "महाराष्ट्र कृषणा खोरे विकास महामंडळ, पुणे यांचा अनुक्रमे सन २०१३-२०१४ व २०१४-२०१५ या वर्षांचे वार्षिक लेखे व अलग लेखापरिक्षण अहवाल व अनुपालन" सभागृहासमोर ठेवतील.
- (छ) उद्योग मंत्री : (१) "महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सन २०११-२०१२ या वर्षाचा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
(२) "महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स महामंडळ मर्यादित यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा सदतीसावा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
(३) "महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा चौतीसावा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
- (ज) कृषि मंत्री : "महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचे सन २०११-२०१२, २०१२-२०१३, २०१३-२०१४ व २०१४-२०१५ या वर्षांचे वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
- (झ) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री : "महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सन २०१२-२०१३ या वर्षाचा वार्षिक अहवाल, वार्षिक लेखे आणि लेखापरिक्षण अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
- (ट) रोजगार हमी योजना मंत्री : "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र व राज्य रोजगार हमी योजना यांचा सन २०१५-२०१६ या वर्षाचा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.
- (ठ) मत्स्यविकास मंत्री : "महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादितचा सन २०१०-२०११ या वर्षाचा एकोणचाळीसावा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

तीन : "लोकलेखा समितीचा बारावा अहवाल सादर करणे."

चार : "अनुसूचित जमाती कल्याण समितीचा तिसरा अहवाल सादर करणे."

पाच : "उपविधान समितीचा तिसरा अहवाल सादर करणे."

सहा : "विधानपरिषद आश्वासन समितीचा एकशे ब्याण्णवा अहवाल सादर करणे."

- सात : म.वि.प.नियम १३ अन्वये सूचनांची निवेदने — असल्यास.
- आठ : म.वि.प. नियम १०१ - अ अन्वये विशेष उल्लेख - (असल्यास).
- नऊ : विधानपरिषद सभागृहाच्या तदर्थ समितीचा अहवाल सादर करण्यासाठी निश्चित केलेला कालावधी वाढविण्यासंबंधी नियम १७८(१) अन्वये प्रस्ताव -
"सार्वजनिक उपक्रम / महामंडळांनी त्यांच्याकडील रक्कम बँकेत डिपॉझिट करावयाची किंवा शासनाच्या कोषागारामध्ये जमा करावयाची याबाबत परिनिरीक्षण करून सभागृहात अहवाल सादर करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विधानपरिषद सभागृहाच्या तदर्थ समितीचा अहवाल सभागृहास सादर करण्याची मुदत आगामी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढवून देण्यात यावी."
- दहा : महिला संयुक्त तदर्थ समितीचा अहवाल सादर करण्यासाठी निश्चित केलेला कालावधी वाढविण्यासंबंधी मा.महिला व बालविकास राज्यमंत्री यांचा विधानपरिषद नियम १७८(१) अन्वये प्रस्ताव -
"पांडुर्णा (जि.वर्धा) व रायगड येथील शासकीय आश्रमशाळेसह राज्यातील अन्य आश्रमशाळा व वसतीगृहातील मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी करणे" याबाबत परिनिरीक्षण करून सभागृहात अहवाल सादर करण्यासाठी गठीत केलेल्या महिला संयुक्त तदर्थ समितीचा अहवाल सभागृहास सादर करण्याची मुदत आगामी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढवून देण्यात यावी."

- मध्यंतर -

अकरा : शासकीय विधेयके —

(क) विधानसभेने संमत केल्याप्रमाणे - विचार, खंडशः विचार व संमत करणे.

(१) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २७ - महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६"

(अ) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री.धनंजय मुंडे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २७ - महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ब) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.प्रकाश गजभिये, शरद रणपिसे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २७ - महाराष्ट्र

महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १० सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(२) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २६ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०१६"

(अ) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री.धनंजय मुंडे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २६ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ब) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.प्रकाश गजभिये, शरद रणपिसे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २६ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १० सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(३) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६"

(अ) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. धनंजय मुंडे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ब) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. शरद रणपिसे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १० सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(४) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३२ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक, २०१६"

(अ) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. धनंजय मुंडे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३२ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ब) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. शरद रणपिसे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३२ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १० सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(५) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३१ - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (तिसरी सुधारणा) विधेयक, २०१६"

(अ) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. धनंजय मुंडे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३१ - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (तिसरी सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १२

सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ब) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. शरद रणपिसे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३१ - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (तिसरी सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १० सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(६) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २८ - मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६"

विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. शरद रणपिसे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २८ - मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १० सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(७) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३७ - महाराष्ट्र महामार्ग (सुधारणा) विधेयक, २०१६"

विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. शरद रणपिसे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३७ - महाराष्ट्र महामार्ग (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १० सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(८) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३४ - महाराष्ट्र विद्युत शुल्क विधेयक, २०१६"

विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. शरद

रणपिसे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३४ - महाराष्ट्र विद्युत शुल्क विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १० सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ख) विधानसभेने सुधारणांसह दुसऱ्यांदा संमत केल्याप्रमाणे - विचार, खंडशः विचार व संमत करणे.

(१) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ४ - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) विधेयक, २०१६"

(२) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ७ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१६"

(ग) विधानसभेने संमत केल्यास - विचार, खंडशः विचार व संमत करणे.

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २४ - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन)(सुधारणा) विधेयक, २०१६"

(घ) विधानसभेने दुसऱ्यांदा संमत केल्यास - विचार, खंडशः विचार व संमत करणे.

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३ - महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, २०१६"

तेरा : (मंगळवार, दिनांक २ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेले म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव) — (अनुक्रमांक (क) व (ख)) -

(क) सर्वश्री. माणिकराव ठाकरे, धनंजय मुंडे, शरद रणपिसे, सुनिल तटकरे, नारायण राणे, हेमंत टकले, संजय दत्त, जयंत पाटील, सुभाष झांबड, सतिश चव्हाण, अशोक ऊर्फ भाई जगताप, रामराव वडकुते, अॅड.रामहरी रुपनवर, सर्वश्री. प्रकाश गजभिये, चंद्रकांत रघुवंशी, जयवंतराव जाधव, प्रा.जोगेन्द्र कवाडे, सर्वश्री.संदिप बाजोरिया, अब्दुल्लाखान दुर्गाणी, आनंदराव पाटील, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, अनिल भोसले, सतेज ऊर्फ बंटी पाटील, अॅड.निरंजन डावखरे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.नरेंद्र पाटील, डॉ.सुधीर तांबे, सर्वश्री. अनिल तटकरे, हरिसिंग राठोड, ख्वाजा बेग, जगन्नाथ शिंदे,

वि.प.स. यांचा म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव - (चर्चा पुढे सुरू व मंत्र्यांचे उत्तर) -

"राज्यात ३ ते ४ वर्षांपासून अनियमित पावसामुळे महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भ, मराठवाडा व महाराष्ट्रातील अन्य दुष्काळी भागात होत असलेली सततची नापीकी, तसेच शेतमालाला भाव न मिळणे, यामुळे शेतकऱ्यांची खालावलेली आर्थिक स्थिती, परिणामी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, यावर्षी खरीप हंगामात आर्थिक दृष्ट्या शेतकरी प्रचंड अडचणीत सापडणे, या परिस्थितीत बँकांना पुनर्गठनाचे शासनाने सूचित करूनही शेतकऱ्यांना कर्ज न मिळणे, मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जापासून वंचित असणे, शेतकऱ्यांनी काढलेल्या विम्याचा पुरेसा लाभ न होणे, ५० टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांना शासनाने मदत जाहिर करूनही आर्थिक मदत न मिळणे, त्यातच विमा कंपन्यांनी प्रिमियमचे वाढविलेले दर, विम्याच्या प्रिमियममधून अल्पभूधारकांना सवलती पासून वंचित ठेवणे, चालू वर्षी खरीप हंगामाकरिता बियाणांचा तुटवडा, वाढलेले दर त्यातच अनेक कंपन्यांनी निकृष्ट दर्जाच्या बियाणांची केलेली विक्री, चालू हंगामात विम्याची रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै पर्यंत असल्याने ती वाढविण्याची असलेली गरज, या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता व शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी याबाबत शासनाने करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

(ख) **श्री.सुजितसिंह ठाकूर**, डॉ.नीलम गोन्हे, सर्वश्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, गोपिकिसन बाजोरिया, विनायक मेटे, प्रा.अनिल सोले, श्री.प्रविण दरेकर, श्रीमती स्मिता वाघ, सर्वश्री.प्रशांत परिचारक, गुरुमख जगवानी, गिरीश व्यास, रामनाथ मोते, अॅड.अनिल परब, श्री.रविंद्र फाटक, **वि.प.स. यांचा म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव -**

"राज्यात सुरू असलेली रोजगार हमी योजना संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याने प्रथम स्वीकार केली असणे, आपल्या राज्यात सदरहू योजना लोकाभिमुख व विकासाभिमुख झाल्यानंतर अशीच योजना नरेगाच्या माध्यमातून केंद्र शासनाने सर्व देशभरात लागू केली असणे, संबंधित अधिनियमाचा लाभ घेत देशातील विविध राज्यांनी या योजनेतर्गत मोठ्या प्रमाणात विकास केला असल्याचे निदर्शनास येणे, महाराष्ट्र राज्यात मात्र ही योजना संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास येणे, विधानमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीने सदर योजना राज्यभरात प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने अन्य राज्यांचे अभ्यास दौरे करून व त्यांच्याकडील या योजनेचा अभ्यास करून त्या धर्तीवर आपल्या राज्यात ही योजना अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला

असणे, तथापि शेतकरी व मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविणाऱ्या या योजनेस शासनाचे काही उच्च पदस्थ अधिकारी, ग्रामसेवक, तांत्रिक अधिकारी यांच्याकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास येणे, परिणामी अपेक्षेप्रमाणे या योजनेंतर्गत कामे होत नसल्याचे निदर्शनास येणे, राज्याच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेस केंद्राकडून निधी उपलब्ध होत असूनही इतर राज्यांच्या तुलनेत तो खर्च होत नसल्याचे निदर्शनास येणे, सन १९९९ ते २०१० या कालावधीत राज्यात सुरू असलेल्या लॉटरीच्या माध्यमातून शासनास अपेक्षित महसूल मिळाला नसल्याची बाब निदर्शनास येणे, त्या कालावधीतील कर व इतर माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे येणे आजही बाकी असल्याचे निदर्शनास येणे, विद्यमान वित्त व नियोजन मंत्र्यांनी पेपरलेस प्रशासन चालविण्याच्या दृष्टीने सुरू केलेली प्रक्रिया, गतीमान प्रशासनासाठी सदर प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याची आवश्यकता, राज्याच्या डोंगरी भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई, याबाबत शासनाची भूमिका व करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

चौदा : अर्धा-तास चर्चा — म.वि.प. नियम ९२ अन्वये (बैठकीच्या शेवटी) -

(१) श्री.नारायण राणे, वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"सिंधुदूर्ग जिल्हयातील मोठया, मध्यम व लघु पाटबंधारे योजनांसाठी तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत मागील दोन वर्षांपासून शासनाने दुर्लक्ष केल्याने पाटबंधारे प्रकल्पांची कामे प्रलंबित राहणे, राज्याची सिंचनाखालील क्षेत्राची टक्केवारी १८ टक्के असून कोकणातील सिंचनाची टक्केवारी केवळ दिड टक्का असताना राज्य शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे कोकणातील विशेषतः सिंधुदूर्ग जिल्हयातील लोकांमध्ये पसरलेली संतापाची भावना, कोकणातील विशेषतः सिंधुदूर्गातील पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता."

(२) श्री.प्रशांत परिचारक, वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"देशातील भाविकांचे श्रद्धास्थान राज्यातील पंढरपुर येथील चंद्रभागा नदीच्या पात्रात खाजगी कारखाने, आसवानी प्रकल्प व नागरी वस्त्या नदी काठावर असल्याने त्यांच्याकडून प्रक्रिया न करता सोडण्यात येणा-या सांडपाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होणे, चंद्रभागाचे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने व तिचे अध्यात्मिक महत्व कायम ठेवण्याच्या दृष्टीने त्या परिसरात शौचालय उभारणे, स्नानगृहे, सांडपाणी प्रक्रिया, घाट सुशोभिकरण व वृक्ष लागवड इत्यादी उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने विद्यमान शासनाकडून 'नमामि

असुधारित प्रत

चंद्रभागा' अभियान राबविण्यात येणे, या अभियानासाठी ५० कोटीचा निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात येणे, तथापि हे अभियान यशस्वी होण्यासाठी लोकसहभागाची अपेक्षा असल्याने शासनाकडून स्थानिक लोकांना आव्हान करण्यात येणे, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चंद्रभागेचे पात्र शुद्ध राहण्याच्या दृष्टीने तेथील वाळूची अवैध मार्गाने चोरी करणा-या टोळ्यांविरुद्ध लोकसहभागातून कारवाई होण्याची आवश्यकता व नदीच्या पात्रातील खडे बांधण्याचे काम युद्ध पातळीवर करण्याची आवश्यकता ,याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : २ ऑगस्ट, २०१६.

उत्तमसिंग चव्हाण,
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद.